कोंकण रेल्वे कॉपरिशन लि.

सीआयएन: ३५२०१एमएच१९९०जीओआय २२३७३८ नों. कार्यालय : बेलापूर भवन, सेक्टर-॥, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४००६१४.

नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाशी केलेल्या सूचीबद्धता कराराला अनुसरून

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्ष

अ.	तपशील	तपशील अलिप्त			त्रेत
क्र.		संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या वर्षासाठी	संपलेल्या तिमाहीसाठी	संपलेल्या वर्षासाठी
		३० जून २०२२	३१ मार्च २०२२०	३० जून २०२२	३१ मार्च २०२२
		(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१,१६,७३०.२१	३,२०,०५९.५०	१,१६,७३०.२१	३,२०,०५९.८
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)				
	(कर अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	४,२२८.१९	(१३,७४९.८९)	४,२१६.८०	(१३,७७७,८१)
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	8,77८.१९	(१३,७४९.८९)	४,२१६.८०	15.000,89)
γ	कालावधीसाठी करपश्चात निव्वळ नफा/(तोटा)		,		(,
	(अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीनंतर)	8,276.89	(१३.१४७.८९)	४,२१६.८०	১.ووو, ډې)
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	१,१३४.४९	(२६,१२४.६८)	१,१२३.१०	(१२६,१५२.६।
Ę	भरणा झालेले समभाग भांडवल	१,७१,२१०.६२	१,६२,३५२.८५	१,७१,२१०.६२	१,६२,३५२.
b	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	(४,२६,२१४.५५)	(४,२४,६७९.२७)	(४,२७,४५२.९३)	(४,२५,९०६.२
۷	नेट वर्थ	१,५२,९४७.०७	१,४५,६२४.५८	१,५१,७०८.६९	१,४४,३९७.
९	भरणा झालेले कर्ज भांडवल/थकीत कर्ज	३,४९,३८४.६४	३,४३,५७२.४९	३,४९,३८४.६४	३,४३,५७२.
0	थकीत विमोचनयोग्य प्रेफरन्स शेअर्स	४,०७,९५१.००	४,०७,९५१.००	४,०७,९५१.००	४,०७,९५१.
११	डेब्ट इक्विटी रेशो	۶.۶۷	7.36	7.30	٦.
	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १,०००/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)				
	१. मूलभुत :	२५.४८	(४४.७১)	२५.४१	(८७.६
	२. सौम्यिकृत (टीप (डी) बघा)	9.39	-	७.३५	
3	भांडवल विमोचन राखीव				
88	डिबेंचर विमोचन राखीव				
રુપ	डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो	9.98	0.90	8.93	۶.
ξξ.	इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो	9.98	0.78	8.93	9.

एक्स्चेंज (एनएसई) कडे दाखल केलेल्या तिमाही/अर्ध वार्षिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/अर्ध वार्षिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण नॅशनल स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट (www.nseindia.com) आणि केआरसीएलची वेबसाईट (www.konkanrailway.com) वर उपलब्ध आहे. बी) सेबी (लिस्टिंग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५च्या रेग्युलेशन ५२(४)च्या पोट-खंड (ए), (बी), (डी) आणि (ई)मध्ये उल्लेख केलेल्या बाबींसाठी आवश्यक असलेली माहिती नॅशनल स्टॉक एक्सचेंज (एनएसई)ला कळवली आहे आणि ती एनएसईच्या वेबसाईटवर पाहता येईल. **सी)** आ.व. २०१९-२० मध्ये केआरसीएलने रु. ४९००० लाख मूल्याच्या ३ रा राईट इरस्य जाहीर केला. कालावधीमध्ये ३ ऱ्या राईट इरस्य प्रती अनुक्रमे ०४.०५.२०२२ व ०२.०६.२०२२ रोजी महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयाला रु. ८८५७ ७७ लाख मल्याचे वाटप केले. डी) केआरसीएलने रु. ४०७९५१ लाख मल्याचे कंपलसरी कन्व्हर्टीबल नॉन-क्यम्यलेटीव्ह प्रेफरन्स शेअर्स जारी केले जे मागील कालावधीसाठी पढे सौम्यिकरणाविरुध्द होते. म्हणन सौम्यिकत ईपीएस गणतांना ते विचारात घेतलेले नाहीत. ई) केआरसीएलकडे जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी तिमाही वित्तीय निष्कर्ष नाहीत, म्हणून मागील वर्षाच्या संलग्न तिमाहीचा रकाना प्रयोज्य नाही

कोंकण रेल्वे कॉर्पोरेशन लि. साठी दिनांक: १२ ऑगस्ट. २०२२ ठिकाण : नवी मुंबई संचालक (वित्त) डीआयएन : ०९०५०२७०

SETUBANDHAN INFRASTRUCTURE LIMITED

(Formerly known as Prakash Constrowell Limited) CIN: L45200MH1996PLC095941

Regd. Office: 3A, 3rd Floor, The Exchange, Near Ved Mandir, Tidke Colony, Trimbak Road, Nashik-422002

Phone: 0253 2315269 | Website: www.prakashconstro.com | E-mail: info@prakashconstro.com

Extract of Unaudited Consolidated Financial Results for the quarter ended June 30, 2022

			(Rs. in lakhs)
	Quarter ended		
30/06/2022	31/03/2022	30/06/2021	31/03/2022
798.16	1,996.99	6654.093729	11017.51
(32.59)	(397.46)	(338.98)	(562.92)
(32.59)	(397.46)	(338.98)	(562.92)
(43.20)	(322.63)	(351.51)	(611.73)
(43.20)	(322.47)	(351.51)	(611.57)
1256.78	1256.78	1256.78	1256.78
(0.03)	(0.26)	(0.28)	(0.49)
	30/06/2022 798.16 (32.59) (32.59) (43.20) (43.20) 1256.78	30/06/2022 31/03/2022 798.16 1,996.99 (32.59) (397.46) (32.59) (397.46) (43.20) (322.63) (43.20) (322.47) 1256.78	30/06/2022 31/03/2022 30/06/2021 798.16 1,996.99 6654.093729 (32.59) (397.46) (338.98) (32.59) (397.46) (338.98) (43.20) (322.63) (351.51) (43.20) (322.47) (351.51) 1256.78 1256.78 1256.78

Note:

1 The Audit Committee has reveiwed the above results and the Board of Directors has approved the above results at their respective meetings held on August 13, 2022. The Statutory Auditors of the Company have carried out a Limited Review of the aforesaid results.

2 Additional information on standalone financial results is as follows

				(Rs. in lakhs)
Particulars	Q	Quarter ended		
	30/06/2022	31/03/2022	30/06/2021	31/03/2022
Revenue from Operations	132.50	512.52	6,654.09	9066.78
Profit before exceptional items and tax	(26.91)	(3.22)	(338.98)	(564.98)
Profit before tax	(26.91)	(3.22)	(338.98)	(564.98)
Profit for the year	(37.52)	(50.70)	(351.51)	(612.97)
Total Comprehensive Income (after tax)	(37.52)	(50.53)	(351.51)	(612.80)
Paid up Equity Share Capital (of Re. 1 each)	1256.78	1256.78	1256.78	1256.78
Other Equity excluding Revaluation Reserve				
Earnings per equity share (of Re. 1 each)				
Basic and Diluted	(0.03)	(0.04)	(0.28)	(0.49)

3 The above is an extract of the detailed format of the standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchanges pursuant to Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the standalone and consolidated financial results for the quarter ended June 30, 2022 are available on the Stock Exchanges' website (www.bseindia.com and www.nseindia.com)

Sd/-

Place: Nashik Prakash Laddha Date : August 13, 2021

NUREÇA LIMITED

नो. कार्यालय : कार्यालय क्र. १०१, १ला मजला, उद्योग भवन, सोनावाला लेन, गोरेगाव पूर्व, मुंबई शहर, महा - ४०००६३, सीआयएन : एल२४३०४एमएच२०१६पीएलसी३२०८६८, तू : + ९१-१७२-५२९२९००, ईमेल : cs@nureca.com, वेबसाईट : www.nureca.com

PHÝSIO° **Dr Trust** trum@m°

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा उतारा (भा. रु. दशलक्ष)

			अलिप्त			एकत्रित	
अ.		संपलेली	तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली	तिमाही	संपलेले वर्ष
क्र.	तपशील	३०.०६.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित)	३०.०६.२०२२ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित)
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	२६०.६०	४१०.८०	२,५५५.४९	२५५.२८	४१०.४९	२,५५५.४८
?	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी)	(५०.३८)	(१६.६७)	६१३.३	(५३.००)	(१९.०५)	६०९.८१
m	कालावधीसाठी करपूर्व निब्बळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(५०.३८)	(१६.६७)	६१३.३०	(५३.००)	(१९.०५)	६०९.८१
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(३८.६७)	(११.६६)	४५३.०९	(४१.२९)	(१४.०४)	४४९.६०
ų	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(३٤.১१)	(१०.३५)	४५४.५१	(४०.९५)	(१२.७४)	४५१.०१
ξ	समभाग भांडवल	१००.००	१००.००	१००.००	१००.००	१००.००	१००.००
ø	लेखापरिक्षित ताळेबंदात दाखवल्यानुसार (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) राखीव			१,९३७.४३			१,९३१.९८
۷	प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १० /- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)						
	१. मूलभूत	(७১.६)	(१.१७)	४५.३१	(४.१३)	(१.४०)	४४.९६
	२. सौम्यिकृत	(३.८७)	(१.१७)	४५.३१	(४.१३)	(१.४०)	४४.९६

सादर केलेल्या संपलेल्या तिमाहीसाठी वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे (अलिप्त निष्कर्षांसह) संपूर्ण विवरण कंपनीची वेबसाईट म्हणजेच https://www.nureca.com/investor-relations आणि स्टॉक एक्स्चेंजेस च्या वेबसाईट www.bseindia.com आणि www.nseindia.com वर उपलब्ध आहे. याद्वारे संचालक मंडळ घोषित करते की, मर्यादित पुनर्विलोकन अहवालात कोणत्याही सुधारणा सूचवल्या नाहीत.

> न्युरेका लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या आदेशावरून सौरभ गोयल व्यवस्थापकीय संचालक

वितरण चौकशीकरिता कृपया www.partnernureca.com ला भेट द्या

दिनांक : १२.०८.२०२२

ठिकाण : चंदीगड

डीआयएन : ००१३६०३७

TIME? TIME TECHNOPLAST LTD.

Bringing Polymers To Life
CIN: L27203DD1989PLC003240
Regd. Office: 101, 1st Floor, Centre Point, Somnath Daman Road, Somnath, Dabhel, Nani Daman, Dadra and Nagar Havell, Daman and Diu (U.T.) 396 210
Corp. Office: 55, Corporate Avenue, Saki Vihar Road, Andheri (E), Mumbai - 400 072 Website: www.timetechnoplast.com; Email: investors@timetechnoplast.com

Sr.	Particulars		Standalone Consolidated		Consolid		
No.		Quarter Ending 30.06.2022	Quarter Ending 30.06.2021	Year Ended 31.03.2022	Quarter Ending 30.06.2022	Quarter Ending 30.06.2021	Year Ended 31.03.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	47,191	37,730	203,149	94,447	75,436	364,984
2	Net Profit for the period after tax	1,701	951	9,920	4,439	2,852	18,802
3	Total Comprehensive Income	1,701	951	9,856	4,439	2,852	18,800
4	Equity Share Capital (Face Value of ₹ 1 each)	2,261	2,261	2,261	2,261	2,261	2,261
5	Reserves (excluding Revaluation Reserve) as per Audited Balance Sheet of the previous year Earnings Per Share (Face Value of ₹ 1 each)			152,488		-	204,660
١	a Basic	0.75	0.42	4.39	1.96	1.26	8.31
	b Diluted	0.75	0.42	4.37	1.96	1.26	8.29
7	Net Worth excluding Revaluation reserve	156,456	147,497	154,749	211,492	192,711	206,922
8	Outstanding Debt	70,154	67,302	72,601	79,908	78,813	82,537
9	Debt Equity Ratio	0.45	0.46	0.47	0.38	0.41	0.40
10	Debt Service Coverage Ratio	1.87	1.73	1.70	2.75	2.04	1.96
11	Interest Service Coverage Ratio	4.65	3.72	5.38	5.38	4.32	5.53

For TIME TECHNOPLAST LIMITED Bharat Kumar Vageria Managing Director (DIN: 00183629) Place : Mumbai Date : 13th August 2022



EPIC ENERGY LIMITED

Regd Office: Office No. 2, "Sai Pooja Apartment, Plot No. 374, Sector 19C Kopar Khairane, Navi Mumbai-400709 Maharashtra Email: info@epicenergy.biz, Tel.: +91-22- 8419988262 CIN: L67120MH1991PLC063103

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

(₹ In Lakhs)

ठिकाणः ठाणे

	Particulars	Quarter Ended 30.06.2022	Quarter Ended 31.03.2022	Quarter Ended 30.06.2021
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
(1)	Total Income from operations (net)	44.26	25.08	27.66
(2)	Net Profit (+)/Loss (-) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary items)	4.80	(22.47)	(19.42)
(3)	Net Profit (+)/Loss (-) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	4.80	(22.47)	(19.42)
(4)	Net Profit (+)/Loss (-) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items)	5.89	(20.86)	(18.60)
(5)	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5.89	(20.86)	(18.60)
(6)	Equity Share capital	721.15	721.15	721.15
(7)	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year)			
(8)	Earnings Per equity Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations)	-	=	-
	(i) Basic	0.08	(0.29)	(0.26)
	(ii) diluted	0.08	(0.29)	(0.26)

Note:(1) The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Finnacial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. (2) The full format of the Quarterly /Annual Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com)

for EPIC ENERGY LIMITED

Navi Mumbai 12.08.2022

Sd/-Director

BLACK B ब्लॅक बॉक्स लिमिटेड

(पूर्वीचे नाव एजीसी नेटवर्क्स लिमिटेड)

नोंदणीकृत कार्यालयः ५०१, ५ वा मजला, बिल्डिंग क्र. ९, ऐरोली नॉलेज पार्क, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, ऐरोली नवी मुंबई -

३० जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित वित्तीय निष्कर्ष						
(रु. कोटीत, नमुद केलेले नसल्यास)						
		संपलेले वर्ष				
तपशील		अलेखापरिक्षित		लेखापरिक्षित		
	३०/०६/२०२२	38/03/2022	३०/०६/२०२१	38/03/2022		
प्रवर्तनातुन एकूण उत्पन्न	१,३७१.६९	१,४४२.२५	१,१९५.२२	५,३७०.१७		
परकीय चलन व्यवहार आणि रुपांतराच्या परिणाम, वित्तीय दायित्वावरील						
तोटा, अपवादात्मक बाबी आणि करपूर्व नफा	२१.३२	२८.४७	१८.६३	९१.९३		
कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक बाबी आणि करपूर्व)	२२.७०	२९.९६	३६.१३	१०८.१२		
कालावधीकरिता कर पूर्व निव्वळ नफा (अपवदात्मक बाबी पश्चात)	१७.९०	२३.१७	३२.७८	८५.९८		
कालावधीकरिता करोत्तर निव्वळ नफा (अपवादात्मक बाबीपश्चात)	१५.४१	१५.७२	३१.१२	७२.७२		
कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात काला -						
वधीकरिता नफा आणि करपश्चात इतर सर्वसमावेशक उत्पन्न धरून)	(१०.७२)	(२.६३)	३०.५३	५१.४१		
व्याज, कर, घसारा आणि कर्जफेडीची तरतुद आणि इतर उत्पन्न						
(इबीआयटीडीए) पूर्व प्राप्ती	५३.६०	७९.५०	५७.३२	२६०.३७		
भरणा झालेले समभाग भांडवल प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मूल्य	३३.५५	३२.८१	३२.५३	३२.८१		
लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार इतर इक्विटी				२२७.५९		
अपवादात्मक बाबींपूर्व प्रत्येकी रु. २/ – च्या प्रती समभाग प्राप्ती						
मुलभूत (रु.त)	₹.२२*	१.३८ *	२.१२ *	4.८१		
सौम्यिकृत (रु.)	8.22**	१.३६ [%]	₹.०७ *	4.62		
अपवादात्मक बाबींपश्चात प्रत्येकी रु. २/- च्या प्रती समभाग प्राप्ती						
मूलभूत (रु.)	0.93*	0.9E*	१. ९ १*	8.84		
सौम्यिकृत (रु.)	0.93*	o. ९५ ¾	१.८७ *	8.36		

_ * अवार्षिकीकृत

- १. सेबी (लिस्टिंग ऑल्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स, २०१५ च्या रेग्यलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्वेंजकडे दाखल केलेल्या ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे.
- ब्लॅक बॉक्स लिमिटेड (''धारक कंपनी'') आणि तिच्या उपकंपन्या (धारक कंपनी आणि तिच्या उपकंपन्या यांचा एकत्रित ''ग्रुप'' असा उल्लेख) चे सदर अंतरिम एकत्रित वित्तीय निष्कर्ष हे कंपनी अधिनियम, २०१३ ("अधिनियम") च्या कलम १३३ सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्डस्) रूल्स, २०१५ च्या नियम ३ आणि त्यानंतर संबंधित सुधारित नियमांच्या अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड (''इंड एएस'') आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स २०१५ (सधारणेनसार) च्या रेग्यलेशन ३३ अनुसार तयार करण्यात आले आहेत

३० जुन, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलिप्त वित्तीय निष्कर्ष

(रु. कोटीत, नमुद केलेले नसल्यास) संप्रलेली निमारी संपलेले वर्ष तपशील अलेखापरिक्षित लेखापरिक्षित 30/08/2022 38/03/2022 30/08/2028 38/03/2023 प्रवर्तनातुन एकूण उत्पन्न ८१.६७ 90.28 ८४.१४ २९३.५९ परकीय चलन व्यवहार आणि रुपांतराच्या परिणाम आणि करपूर्व (तोटा)/ नफा 6.63 (४.८६) १२.३० ६.९० कालावधीसाठी निव्वळ नफा(तोटा) (अपवादात्मक बाब आणि करपूर्व) १२.६४ १.८२ (8.40) 6.48 कालावधीसाठी करपूर्व निञ्चळ (तोटा)/नफा (अपवादात्मक बाबीनंतर) १.८२ (४.५०) १२.६४ 4.68 कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)/(अपवादात्मक (8.40) १२.६४ 8.83 4.68 कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात कालावधीकरिता नफा/(तोटा) आणि करपश्चात इतर सर्वसमावेशक उत्पन्न) २.२६ (४.१७) १२.८२ ६.३१ व्याज कर घसारा आणि कर्जफेडीची तरतद आणि इतर उत्पन्न (ईबीआयटीडीए) पूर्व प्राप्ती ४.७१ (१.३१) 9.68 ११.६३ भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. २/- चे दर्शनी मूल्य) 33.40 ३२.८१ ३२.५३ ३२.८१ लेखापरीक्षित तालेबंदात दर्शविल्यानसार इतर इक्विटी 242.88 प्रत्येकी रु. २/- च्या प्रती समभाग प्राप्ती/(तोटा) अपवादात्मक बाबींपवीं ৽.७८* 0.82* (0.7८)* मूलभूत (रु.) ०.४६ सौम्यिकत (रु.) ०.१२* (0.7८)*# ०.७६* 0.86 प्रत्येकी रु. २/- च्या प्रती समभाग प्राप्ती/(तोटा) अपवादात्मक बार्बीपूर्वी मूलभूत (रु.) 0.82% (0.26) 0.66* 38.0 0.82* 0.68* सौम्यिकृत (रु.) (o.२८)*# 0.34

* अवार्षिकीकत

दिनांक : १३ ऑगस्ट, २०२२

सीआयएन : एल३२२००एमएच१९८६पीएलसी०४०६५२

अनुक्रमे ३९ मार्च, २०२२, ३१ डिसेंबर, २०२१, आणि ३१ मार्च, २०२१ रोजीस थकत असलेल्या ८७५,३६४, ८७५, ३६४ आणि १,१५९,३८८ प्रमुख समभागांच्या परिणाम असौम्यिकृत आहे आणि म्हणून हे शेअर्स प्रती भाग सौम्यिकृत प्राप्ती/(तोटा) ठरवण्यासाठी विचारांत घेतलेले नाहीत.

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या ३०

जून, २०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलिप्त वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. २. हे अंतरिम अलिप्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष (विवरण) हे कंपनी अधिनियम, २०१३ (''अधिनियम'') च्या कलम १३३ सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्डस्) रूल्स, २०१५ च्या नियम ३ आणि त्यानंतर संबंधित सुधारित नियमांच्या अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड (''इंड एएस'' आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स २०१५ (सुधारणेनुसार) च्या रेग्युलेशन ३३ अनुसार तयार करण्यात आले

३. वरील निष्कर्ष हे १२ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित सभेत लेखापरीक्षिण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजुर करण्यात आले. वैधानिक लेखापरिक्षकांनी सदर विवरणाचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

ठिकाण : डल्लास, टेक्सास, दि युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका

पूर्ण वेळ संचालक डीआयएनः ०६८७१६८५

मंडळाच्या वतीने आणि करिता

संजीव वर्मा

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in

एमपीएल प्लास्टिक्स लिमिटेड

(सीआयएन: एल२५२०९एमएच१९९२पीएलसी०६६६३५) नोंदणी कार्यालय : २ आशिष वेअरहाऊस कॉर्पोरेशन, पंजाब फांऊड्री इंडस्ट्रियल इस्टेट, क्लासिक स्टुडिओजवळ, मिरा भाईदर रोड, काशीमिरा, मिरा रोड (पूर्व), जिल्हा ठाणे-४०१ १०४, फोन/फॅक्स : ०२२-२८४५५४५०/२८४५८९६७

ई-मेल : mplho@mplindia.in वेबसाईट : www.mplindia.ir ३० जून, २०२१ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

अ.	तपशिल	संपलेली	संपलेले	संपलेली
क्र.		तिमाही	वर्ष	तिमाही
		३०.०६.२०२२	३१.०३.२०२२	३०.०६.२०२१
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	-	९८	8
2	कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबीपूर्व)	(२३)	(४८१)	(२३६)
w	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पश्चात)	१४	१७,७२०	(२३६)
8	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण बाबी पश्चात)	१४	१६,६३६	(२३६)
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता नफा/(तोटा) (करपश्चात) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) समाविष्ट)	१४	१६,६३६	(२३६)
ε	समभाग भांडवल	१२५०	१,२५०	१,२५०
Q	राखीव (पुर्नमूल्याकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंदानुसार	-	(२,८७६)	-
L	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/-च्या)			
	(ए) मुलभूत	0.88	१३०.६९	(१.८९)
	(बी) सौम्यिकृत	0.88	१३०.६९	(१.८९)

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजकडे दाखल केलेल्या तिमाही अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षाच्या तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहे. तिमाही अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट www.bseindia.com आणि कंपनीची वेबसाईट www.mplindia.in वर उपलब्ध आहे.

वरील निष्कर्ष हे १२ ऑगस्ट, २०२२ रोजी झालेल्या त्यांच्या सभेत लेखापरीक्षण समितीद्वारे सुद्धा पुर्नविलोकीत करण्यात आले आणि संचालक मंडळाद्वारे मंजुर करून अभिलिखित करण्यात आले. सांविधिक लेखापरिक्षकांद्वारे . उपरोक्त अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांना मर्यादित पुर्नविलोकन करण्यात आले आहे आणि त्यांनी मर्यादित पनर्विलोकन अहवाल जारी केला आहे.

संचालक मंडळाच्या आदेशादारे एमपीएल प्लास्टिक्स लिमिटेडकरिता सही/-एम. बी. वाघानी

Making growth fashionable

(रू. लाखात)

दिनांक : १२ ऑगस्ट, २०२२ पूर्णवेळ संचालक

कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबरः एल१८१०१एमएच१९९२पीएलसी०६५१३६

नोंदणीकृत कार्यालयः केवळ किरण इस्टेट, ४६०/७, वेस्टर्न एकस्प्रेस हायवे जवळ, गोरेगाव (पूर्व) मुंबई-४०००६३ **द.क्र.** ०२२-२६८८१४४००, **फॅक्स क्र.** ०२२-२६८१४४१०

ई-मेल आयडी: grievanceredressl@kewalkiran.com / वेबसाईट: www.kewalkiran.com वार्षिक सर्वसाधारण सभा, ई-व्होटींग आणि बुक क्लोजरची सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, दिनांक ११ मे, २०२२ च्या सूचनेत मांडलेले कामकाज करण्याकरिता केवल किरण क्लोदिंग लिमिटेड (''कंपनी'') भागधारकांची ३१ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२ रोजी दु. १२.०० वा. एका सामाईक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय कंपनी अधिनियम, २०९३च्या प्रयोज्य तरतुदी आणि त्या अंतर्गत बनवलेले नियम व सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन्स, २०१५ सहवाचा निगम व्यवहार मंत्रालयाने जारी केलेली अनुक्रमे जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० (दिनांक ८ एप्रिल, २०२०), १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२०) २०/२०२० (दिनांक ५ मे, २०२०) ०२/२०२१ (दिनांक १३ जानेवारी, २०२१) आणि २/२०२२ (दिनांक ५ मे, २०२२) सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ने जारी केलेल्या दिनांक १२ में, २०२० च्या सर्क्युलर क्र. सेबी/एचओ (सीएफडी/सीएमडी/सीआयआर/पी/२०२०/७९ व १५ जानेवारी, २०२१ च्या सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ आणि १३ मे २०२२ च्या . सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी २ / सीआयआर / पी/ २०२२ / ६२ अनुपालनांत व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी/ओएव्हीएम) मार्फत होईल.

ज्यांचे ई-मेल आयडीज कंपनी/आरटीए/डिपॉझिटरी पार्टिसिपेंटकडे नोंदवले आहेत त्या सर्व सभासदांना १३ ऑगस्ट, २०२२ रोजी कंपनीच्या एजीएमची सूचना आणि ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठीचा वार्षिक अहवाल यांच्या इलेक्ट्रॉनिक प्रती पाठिवल्या आहेत. कृपया ध्यानांत ठेवावे की, एमसीए सर्क्युलर्स सेबी सर्क्युलर द्वारे सभासदाा वार्षिक अहवाल आणि ३९ व्या एजीएमची सूचना यांची प्रत्यक्ष प्रत पाठवणवाचून काही अडत नाही. सूचना आणि वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाईट www.kewalkiran.com वर आणि कंपनीचे शेअर्स जेथे सुचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्स्चेंजेस म्हणजेच बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडियाच्या वेबसाईट अनुक्रमे www.bseindia.com व www.nseindia.com वर आणि आरटीएची वेबसाईट www.linkintime.co.in वर उपलब्ध आहे. सभासद केवळ व्हिसी/ओएव्हीएम सुविधेमार्फत एजीएम मध्ये हजर राहन सहभागी होऊ शकतात. वार्षिक सर्वसाधारण सभेत सहभागी होण्यासाठी निर्देश एजीएमच्या सचनेत दिले आहेत. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेस हजर राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या पर्ततेकरिता मोजले जाईल.

कंपनीने तिच्या भागधारकांना कंपनी अधिनियम, २०१३च्या कलम १०८ सहवाचता कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चा नियम २० आणि सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड . डिस्क्लोजर रिक्वायरमेंट) रेग्युलेशन्स, २०१५च्या रेग्युलेशन ४४ च्या अनुपालनांत रिमोट ई-व्होटींग सुविधा पुरविली आहे. त्याशिवाय, कंपनी एजीएम दरम्यान ई-व्होटींग सिस्टिम मार्फ मतदानाची . सुविधा पुरवत आहे. (''ई-व्होटींग'') रिमोट ई-व्होटींग / ई-व्होटींग साठीची तपशिलवार प्रक्रिया एजीएमच्या सचनेत दिली आहे

मंगळवार, ६ सप्टेंबर, २०२२ रोजी घेण्यात येणाऱ्या ३१ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (''कंपनीच्या'') केल्या जाणाऱ्या सर्व कामकाजासाठी रिमोट ई-व्होटींग आणि ई-व्होटींग सुविधा पुरवण्यासाठी अधिकृत एजन्सी म्हणून कंपनीने लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल)ची नियुक्ती केली आहे

अधिनियम आणि नियमांनुसार आवश्यक तपशील खालील प्रमाणेः

१. इलेक्ट्रॉनिक व्होटींगने मते देण्यासाठी पात्रता ठरण्याकरिता कट-ऑफ डेट आहे मंगळवार, ३० ऑगस्ट. २०२२ रिमोट ई-व्होटींग तीन (३) दिवसांसाठी खले राहील जे शनिवार. ३ सप्टेंबर २०२२ रोजी स. ९.०० वा. सुरू होईल आणि प्रत्यक्षात असो किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरूत शेसर्स धारण केलेल्या सर्व भागधारकांसाठी सोमवार. ५ सप्टेंबर, २०२२ रोजी सं. ५.०० बंट होईल. त्यानंतर मतदानासाठी रिमोट ई-व्होटींग मॉड्युल एलआयआयआयपीएल कडून निष्क्रिय केले जाईल. सदर तारीख आणि वेळेनंतर रिमोट ई-व्होटींगला अनुमती नसेल.

इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाची सुविधा सभेमध्ये पुरवली जाईल. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएममध्ये हजर राहणारे ते सभासद ज्यांनी रिमोट ई-व्होटींगने त्यांचे मत दिले नसेल आणि त्यांना तसे करण्यापासून प्रतिबंधित केलं नसेल ते एजीएम मध्ये ई-व्होटींग सिस्टीम मार्फत मत देण्यास पात्र असतील. ज्या सभासदांनी एजीएमच्या आधी त्यांचे मतदान केले असेल, ते व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेत हजर राहू शकतात परंतु एजीएममध्ये पुन्हा मत देण्यास किंवा त्यांचे मत बदलण्यात ते हक्कदार नसतील.

ह्या काहणास्तव कट-ऑफ डेट असलेल्या मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२ रोजीस कंपनीच्या भरणा झालेल्या भांडवलात त्यांनी धारण केलेल्या समभागांचा प्रमाणांत सभासदांचे मतदान अधिकार असतील.

फक्त कट-ऑफ डेट रोजीस सभासदांच्या नोंदवहीत किंवा डिपॉझिटरीज ठेवत असलेल्या लाभार्थी मालकांच्या नोंदवहीत जीचे नाव नोंदवलेले असेल ती व्यक्तीच रिमोट ई-व्होटींगची सविधा वापरण्यास तसे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून सभेत मतदान करण्यास हक्कदार असतील ज्या व्यक्तींनी, मचना पाठवल्यानंतर शेअर्म संपाटित करून कंपनीची भागधारक द्याली असेल व कर-ऑफ डेट रोजीस शेअर्स धारण करत असेल ती त्याचाा फोलिओ क्र. / डीपी आयडी आणि क्लायंट आयडी नं. नमद करून rnthelpdesk@linkintime.co.in ला एक ई-मेल पाठवन लॉगीन आयडी आणि पासवर्ड मिळवून रिमोट ई-व्होटींग करू शकतात. तथापि, जर असा भागधारक रिमोट ई-व्होटीग साठी एलआयआयपीएल कडे आधीच नोंदणीकृत असेल तर तुमचे मत देण्यासाठी सध्याचा युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकता.

रिमोट ई-व्होटींग/ई व्होटींगची प्रक्रिया सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडते की, नाही ते पाहण्यासाठी तपासणी अधिकारी म्हणून कंपनीने मे. यु पी जैन अँड कं चे श्री उम्मेदमल पी जैन, व्यावसायिक कंपनी सेक्रेटरी (सीपी क्र. २२३५) यांची नियुक्ती केली आहे.

ई-व्होटींग शी संबंधित तपशिलवार निर्देशांसाठी सभासदांनी कृपया वार्षिक सर्वसाधारण सभेच्या सूचनेतील ''टीपा'' अनुभाग बघावा. रिमोट ई-व्होटींग / ई-व्होटींग संबंधातील चौकशा किंवा . तक्रारींच्या बाबतीत भागधारक येथे संपर्क साधू शकतात.

केवल किरण क्लोदींग लिमिटेड लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ४६०/७, केवल किरण इस्टेट, सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस. आय.बी.पटेल रोड, गोरेगाव (पूर्व), मुंबई मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई - 800083 800063 नाव आणि | श्री. अभिजित वारंगे श्रीमती रिया केसरेकर व्हाईस प्रेसिडेंट - लिगल अँड कंपनी क्लायंट रिलेशन - कॉर्पोरेट रजिस्ट्री सेकेटरी 077-78688800 ०२२-४९१८६२७०

पूढे सूचना देण्यात येते की, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५चे रेग्युलेशन ४२ आणि कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम ९१ ला अनुसरून सभासदांची नोंदवही आणि भाग हस्तांतरण पुस्तके बुधवार, ३१ ऑगस्ट, २०२२ पासून मंगळवार ६ सप्टेंबर, २०२२ पर्यंत (दोन्ही दिवस धरून) बंद राहणार आहेत

ह्याप्रमाणे ईमेल आयडी आणि बँक खाते तपशील नोंदवावेत:

abhijit.warange@kewalkiran.com

ई-मेल

भागधारकांनी जर का आधीच कंपनी/तिच्या रजिस्टार अँड शेअर टान्सफर एजंट 'आरटीए''/डिपॉझिटरीज कडे ई-मेल आयडी नोंदवले असतील तर, त्यांच्या नोंदणीकृत ईमेल ॲड्रेसवर ई-व्होटींग साठीचे लॉगीन तपशील पाठविण्यात येत आहेत.

जर भागधारकांनी त्यांचा ई–मेल ॲड्रेस कंपनी/तिचे आरटीए/डिपॉझिटरीज कडे नोंदवला नसेल आणि किंवा लाभांश प्राप्त करण्यासाठी बँक खाते हुकुम अद्यायावत केले नसेल तर खालील निर्देश पाळावेतः (i) कृपया आमचे आरटीए, लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लि. ची वेबसाईट www.linkintime.co.in वर Investor Service > Email/Bank detail Registration वर लॉग ईन करून तपशील भरुन

आवश्यक दस्तावेज अपलोड करून सादर करावेत. (ii) **डिमॅट स्वरूपांत शेअर्स धारण केले असल्यास** : भागधारकांनी कृपया डीपीनी सांगितल्या प्रमाणे प्रक्रिया अनुसरून डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (''डीपी'') शी संपर्क साधावा आणि ई-मेल ॲड्रेस नोंदवावेत आणि बँक तपशिल नोंदवावेत.

> संचालक मंडळाच्या आदेशावरू केवल किरण क्लोदिंग लिमिटेडसाठी सही/

rnt.helpdesk@linkintime.co.in

अभिजित वारंगे ठिकाण : मुंबई व्हार्डस प्रेसिडेंट - लिगल अँड कंपनी सेक्रेटरी दिनांक : १४ ऑगस्ट, २०२२



EPIC ENERGY LIMITED

Regd Office: Office No. 2, "Sai Pooja Apartment, Plot No. 374, Sector 19C Kopar Khairane, Navi Mumbai-400709 Maharashtra Email: info@epicenergy.biz, Tel.: +91-22-8419988262 CIN: L67120MH1991PLC063103

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

(₹ In Lakhs)

				(< In Lakins
Particulars		Quarter Ended 30.06.2022	Quarter Ended 31.03.2022	Quarter Ended 30.06.2021
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)
(1)	Total Income from operations (net)	44.26	25.08	27.66
(2)	Net Profit (+)/Loss (-) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary items)	4.80	(22.47)	(19.42)
(3)	Net Profit (+)/Loss (-) for the period before tax (after Exceptional and /or Extraordinary items)	4.80	(22.47)	(19.42)
(4)	Net Profit (+)/Loss (-) for the period after tax (after Exceptional and /or Extraordinary items)	5.89	(20.86)	(18.60)
(5)	Total Comprehensive Income for the period [comprising Profit/(Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5.89	(20.86)	(18.60)
(6)	Equity Share capital	721.15	721.15	721.15
(7)	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year)			
(8)	Earnings Per equity Share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations)	-	-	-
	(i) Basic	0.08	(0.29)	(0.26)
	(ii) diluted	0.08	(0.29)	(0.26)

Note:(1) The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Finnacial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. (2) The full format of the Quarterly /Annual Financial Results are available on the Stock Exchange website (www.bseindia.com)

for EPIC ENERGY LIMITED

Navi Mumbai Sd/-12.08.2022 Director

HIT KIT GLOBAL SOLUTIONS LIMITED

CIN:L70100MH1988PLC049929

Regd Office: Shop No. G-48, Ground Floor, Evershine Mall PCS Ltd, Link Road, Near Chincholi Bundar Road, Malad (West), Mumbai, Maharashtra, 400064; Email; hitkit.global@gmail.com Website; hitkitglobal.com

STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE FIRST QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

		(Rupe	ees in Lakhs	except EPS
PARTICULARS	Quarter Ended 30.06.2022	Quarter Ended 31.03.2022	Quarter Ended 30.06.2021	Year Ended 31.03.2022
	Unaudited	Audited	Unaudited	Audited
Revenue from Operations	11.55	13.85	4.90	28.74
Other Income	3.25	11.74	-	11.74
Total Revenue	14.80	25.59	4.90	40.48
Expenses:				
a) Cost of material consumed	-	-	-	
b) Purchase of stock-in-trade	7.66	6.75	3.48	17.4
c) Changes in Inventories of Finished Goods,				
Work-in-Progress and Stock-in-Trade	-	-	-	
d) Employee benefit expenses	0.93	0.87	1.41	5.9
e) Finance Costs	-	-	-	
f) Depreciation and amortization expenses -		-	0.01	0.0
g) Other Expenses	5.80	15.08	2.37	29.7
Total Expenses	14.39	22.70	7.27	53.1
Profit (+)/Loss (-) before Exceptional items and tax	0.40	2.89	-2.36	-12.6
Exceptional Items	-	-	-	
Profit (+)/Loss (-) before tax	0.40	2.89	-2.36	-12.69
Income Tax Expenses	-	-3.32	-	-3.3
1) Current Tax	-	-	-	
Short/(Excess) provision of Previous Year	-	-	-	
3) Deffered Tax	-	-3.32	-	-3.3
Profit (+)/Loss (-) for the period	0.40	6.21	-2.36	-9.3
Other Comprehensive Income (after tax)	-	-	-	
Total Comprehensive Income for the period	0.40	6.21	-2.36	-9.3
Earnings per equity share (Face Value Rs. 2) (Not annualised)				
Basic Earning per share	0.0011	0.0168	-0.0064	-0.025
Diluted Earning per share	0.0011	0.0168	-0.0064	-0.025
Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 2/- Each)	740.00	740.00	740.00	740.0

) The Unaudited financial results for the quarter ended 30th June, 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 13th August, 2022. The Unaudited Financial Results are prepared in accordance with

Companies (Indian Accounting Standard) Rule, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013. r) The figures for the quarter ended March 31, 2022 represent the difference between the audited figures in respect of full financial yea

and the published figures of nine months ended December 31, 2021 respectively.

The Company is primarily engaged in the' Retail Business' and all other activities revolving around the same. As such there is no othe separate reportable segment as defined by INDAS 108- "Operating Segment"

1) The figures for the previous period have been regrouped and/or rectassified wherever necessary

By order of the Board of Director For Hit Kit Global Solutions Limited

Place: Mumbai Date: 13th August, 2022 Kamal Agrawa

Managing Director Din No: 07646000

RARE EQUITY PRIVATE LIMITED CIN-U74110MH1993PTC074456

Registered Address :- 151-15th Floor, Nariman Bhavan, Nariman Point, Mumbai city MH-400021 IN

Ph No. :- 022-40048766/02266590100, Website :- https://rareequity.net, Email id :- rareequity@rareenterprises.net

Statement of Unaudited Financial Result for the Quarter ended 30th June, 2022 (Rs. In lakhs except for EPS)

Sr. No.	Particulars	Quarter ended 30th June 2022	Quarter ended 30th June 2021	Year ended 31st March 2022
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total Revenue from Operations	317.48	142.48	14,033.57
2	Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	-663.53	71.49	-2,399.27
3	Net Profit/(Loss) for the period before Tax	-663.53	71.49	-2,399.27
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	-663.53	71.49	-2,399.27
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive income (after Tax)		71.49	-2,399.27
6	Paid Up Equity Share Capital (Face value of Rs. 100/- each)	2,693.15	668.85	2,693.15
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of Previous Year (as on 31.03.2022)	NIL		
8	Securities Premium Account	2,975.72	NIL	2,975.72
9	Earnings Per Share (of Rs. 100/- each)			
	Basic	-24.64	10.69	-89.09
	Diluted	-24.64	10.69	-89.09
	tional disclsoure required under Regulation 5	52 (4) of the SEBI	(Listing Obligation	ns and Disclosure

Requirement) Regulations 2015.

Sr.	Particulars	For the Qua	rter ended	For the year ended
No.		30.06.2022 30.06.2021		31.03.2022
		Unaudited	Unaudited	Audited
1	Networth	6,171.99	4,306.26	6,835.52
2	Paid Up Debt / Outstanding Debt	68,811.30	-	67,845.21
3	Outstanding Redeemable Preference Shares	2,582.00	2,582.00	2,582.00
4	Debt Equity Ratio (includes subordinate Debt)	25.55	0.12	25.00
5	Capital Redemption Reserve	751.40	751.40	751.40
5	Capital Redemption Reserve			

Note:

1. The above is an extract of the detailed format of audited Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Reguirements) Regulations, 2015. The full format of the audited Final results are available on the website of BSE Limited at (www.bseindia.com) and on the website of the Company at website at https://rareequity.net

2. For the other line items referred in Regulation 52(4) of the Listing Regulations Pertinent disclosure have been made to the Stock Exchange at BSE Limited and can be accessed on the URLS www.bseindia.com and on the website of the Company at website at https://rareequity.net

> For and Behalf of the Board of Directors of Rare Equity Private Limited

Place :- Mumbai Rakesh Jhunihunwala Vrushali Deshpande DIN: 00777064 DIN 05216743 Date :- 13.08.2022

PATANJALI FOODS LIMITED

(Formerly known as Ruchi Soya Industries Limited) CIN: L15140MH1986PLC038536

Regd. Office: "Ruchi House", Royal Palms, Survey No. 169. Aarey Milk Colony, Near Mayur Nagar, Goregaon (E), Mumbai-400065

Unaudited Standalone Financial Results for the guarter ended 30th June, 2022

		STANDALONE						
S. No.	Particulars	Quar	ter Ended	Year Ended				
NO.	T di dodiaio	30.06.2022 (Unaudited)	30.06.2021 (Audited)	31.03.2022 (Audited)				
1	Total Income from Operations	721,096.86	526,615.82	2,420,537.51				
2	Net Profit/(Loss) (before Tax, Exceptional and/or							
	Extraordinary items)	33,247.30	23,861.60	107,438.15				
3	Net Profit/(Loss) (before tax, after Exceptional and/or							
	Extraordinary items)	33,247.30	23,861.60	107,438.15				
4	Net Profit/(Loss) (after tax, after Exceptional and/or							
	Extraordinary items)	24,125.88	17,353.18	80,630.89				
5	Total Comprehensive Income [Comprising Profit/(Loss)							
	(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	23,638.34	18,104.91	81,862.27				
6	Equity Share Capital	7,238.37	5,915.29	5,915.29				
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the							
	Audited Balance Sheet of the previous year	-	-	611,168.75				
8a.								
	exceptional items)*Not annualised	-	-	-				
	1. Basic :	6.72*	5.87*	27.26				
	2. Diluted :	6.72*	5.87*	27.26				
8b.								
	exceptional items) *Not annualised							
	1. Basic :	6.72*	5.87*	27.26				
	2. Diluted :	6.72*	5.87*	27.26				
Note	Note:							

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Company ww.patanialifoods.com and on the Stock Exchange websites www.bseindia.com and www.nseindia.com. For and on Behalf of Board of Director Place: Haridwa Ram Bhara Date: August 10, 2022 Managing Director

MAHASHREE TRADING LIMITED

Regd. Off.: Unit-B/21, Ground Floor Raj Industrial Complex, Raj Industrial Complex Premises Co. op. Soc. Ltd., Military Road, Marol, Andheri (East), Mumbai- 400059 CIN: L51900MH1984PLC034918

Statement of Unaudited Standalone Financial Results for the Quarter Ended June 30, 2022

SR No.		Quarter ended 30.06.2022 Unaudited	Quarter ended 31.03.2022 Audited	Quarter ended 30.06.2021 Unaudited	Year ended 31.03.2022 Audited
1.	Total Income from Operations	19916.66	146.83	154.30	2705.75
2.	Profit /(Loss) before tax	4537.22	(111.59)	(64.45)	(4105.59)
3.	Net Profit/(Loss) after tax	174.30	(111.59)	(64.45)	(3996.45)
4.	Total Comprehensive Income	174.30	(111.59)	(64.45)	(3996.45)
5.	Earning per Share - Basic & Diluted (Rs.)	0.44	(0.28)	(0.16)	(9.99)

. The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their board meeting held on August 12, 2022 and have been subjected to a "Limited Review" by the statutory auditor.

2. At the Board meeting held on August 10, 2022, the directors of the Company have considered the recommendation of a Strategic consultant and have approved the voluntary liquidation of the Company under section 59 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016. However, this is subject to approval of the shareholders and other regulatory authorities. The board has decided not to carry out any further operations. The management has realilsed almost all assets of the Company and expects to settle all the liabilities at the values at which the same are stated in the books of account. The Company has no contingent liabilities and has no claim which are not recognised as liabilities.

In view of the above decision of the Board, these financials have not been prepared on the assumptions of the principl of going concern. All assets and liabilities have been recognised and carried at the amount expected to be recovered/

3. Other Income includes profit/(loss) on sale of investments.

For Mahashree Trading Limited

Place: Mumbai Date: August 12, 2022 Ruchika Ramesh Malpani Director

INDEL MONEY LIMITED

Registered Office: Office No.301, Floor No.3, Sai Arcade N.S Road, Mulund West, Mumbai MH 400080 IN, Corporate Office : Indel House, Changampuzha Nagar South Kalamassery Ernakulam 682033 KL IN, CIN: U65990MH1986PLC040897, Ph. No. 0484 2933990, Website: www.indelmoney.com Email ID: care@indelmoney.com

Extract of Unaudited Standalone Financial Results for the Quarter ended June 30, 2022

					(Rs. in lakhs)
	Particulars -	Standalone			
SI.			Quarter ended		
No.		30.06.2022	31.03.2022	30.06.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)
1	Total Revenue from Operations	2,706.97	3,245.99	2,934.21	12,270.31
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	(246.61)	(223.19)	615.45	497.55
3	Net Profit for the period before Tax (after Exceptional and Extraordinary items)	(246.61)	(223.19)	615.45	497.55
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and Extraordinary items)	(249.74)	(299.30)	450.87	211.23
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after Tax)]	(255.99)	(326.95)	451.76	186.24
6	Paid Up Equity Share Capital (Face value of Rs.10/- each)	9,814.70	9,314.70	8,214.70	9,314.70
7	Other Equity (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of Previous Year (as on 31.03.2021)	474.85			
8	Securities Premium Account as shown in the Audited Balance Sheet of Previous Year (as on 31.03.2021)	Nil			
9	Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
	Basic	(0.27)	(0.35)	0.55	0.26
	Diluted	(0.27)	(0.35)	0.55	0.26

	Diluted	(0.27) (0.35)	0.55 0.26				
Additional disclosures required under Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclossure Requirements) Regulations, 2015							
SI.	Particularts	Quarter Ended	Year Ended				
No.		30.06.2022	31.03.2022				
1	Networth (Rs. In Millions)	10,289.55	10,047.64				
2	Paid Up Debt Capital / Outstanding Debt	Nil	Nil				
3	Outstanding Redeemable Preference Shares	Nil	Nil				
4	Debt-Equity Ratio	6.55	6.00				
5	Capital Padamation Pacarya	Nii	Mil				

Note The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 59 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) where the Securities of the Company are listed and on the website of the Company at www.indelmonev.com

2. For the other line items referred in Regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Stock Exchanges at BSE Limited and can be accessed on the URLs www.bseindia.com. By and on behalf of the Board of Directors

For Indel Money Limited

Place: Mumbai Date: 13-08-2022

Date : August 13, 2022

Mohanan Gopalakrishnan Managing Director (DIN: 02456142)

GRAND FOUNDRY LIMITED

CIN: L99999MH1974PLC017655 Regd Office: 327, Arun Chambers, Tardeo Road, Mumbai - 400 034. Ph. No. 022-23526316; E-mail Id:-cs@gfsteel.co.in; Website: www.gfsteel.co.in

(Rs. in Lakhs except EPS)

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2022						
	Quarter Ended		Year Ended			
Particulars	30-Jun-22	30-Jun-21	31-Mar-22			
	Unaudited	Unaudited	Audited			
Total Income from operations (net)	0	0	0.00			
Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional and / or extraordinary items)	-8.68	-7.99	(21.30)			
Net Profit / (Loss) for the period (before tax, (after) exceptional and / or extraordinary items)	-8.68	-7.99	(21.30)			
Net Profit / (Loss) for the period (after tax, exceptional and / or extraordinary items)	-8.68	-7.99	(20.63)			
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	0.00	0.00	0.00			
Paid-up Equity Share Capital (Face Value of Rs. 4 per share)	1217.20	1217.20	1217.20			
Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet date	127.64	127.64	127.64			
Basic and diluted earning per share (EPS)	-0.01	-0.01	-0.02			

The above is an extract of the detailed format of unaudited Financial Results for the guarter ended 30th June 2022 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The detailed financial results and its extracts is available on the Stock Exchanges websites i.e. BSE Ltd. (www.bseindia.com), and National Stock Exchange of India Ltd. (www.nseindia.com) and website of the Company i.e. www.gfsteel.co.in

The detailed Financial Results and this Extract were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on Saturday, August 13, 2022. A Limited Review as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosur

Requirements) Regulations, 2015 has been carried out by the auditors on the detailed unaudited financial results for the quarter ended June 30, 2022 filed with the Stock Exchanges

For Grand Foundry Limited Minal Jangla

Director and CEO

DIN: 00734650

G.K.P. PRINTING & PACKAGING LIMITED

Gala No.1, Ground Floor, Champion Compound, Opp. Chachas Dhaba, Vasai, Palghar-401208 CIN L21012MH2018PLC307426 • Email:gkpcompliance@gmail.com • Website: www.gkpl.in Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2022

	(Rs. in Lacs					
Sr. No.	Particulars	Quarter Ended			Year Ended	
		30-06-2022	31-03-2022	30-06-2021	31/03/2022	
1.	Total income from Operations	1273.46	1261.83	874.32	5339.78	
2.	Net Profit / (Loss) for the period					
	(Before Tax Exceptional items and /					
	or Extraordinary items)	42.27	11.98	27.40	110.55	
3.	Net Profit / (Loss) for the period before					
	tax (after Exceptional items and / or					
	Extraordinary items#)	42.27	11.98	27.40	110.55	
4.	Net Profit/(Loss) for the period after					
	tax (after exceptional items and / or					
	Extraordinary items#)	28.52	8.73	19.64	81.07	
5.	Total Comprehensive income for the					
	period [Comprising Profit / (Loss) for					
	the period (after tax) and other					
	Comprehensive Income (after tax)]	28.52	8.73	19.64	81.07	
6.	Equity Share Capital Face Value					
	Rs. 10/- Each	1466.59	1466.59	733.29	1466.59	
7.	Earnings per share (of Rs.10/- each)(for					
	countinuing & discountinued Operation:					
	1. Basic	0.19	0.06	0.27	0.55	
	2. Diluted	0.19	0.06	0.27	0.55	

Notes: The above is an Extract of the detailed format of Unaudited Quarter Ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly / Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and on the website of the Company i.e. www.gkpl.in.

2. These Standalone Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee in its meeting concluded or

13th Aug, 2022 and were approved by the Board of Directors in their meeting held on 13th Aug, 2022.

For, G.K.P. Printing & Packaging Limited Sd/- Keval Goradia - Managing Director

Place: Vasai Date: 14/08/2022

DATED: 04.08.2022 PROCLAMATION OF SALE UNDER RULES 38, 52(2) OF SECOND

OFFICE OF THE RECOVERY OFFICER-I **DEBTS RECOVERY TRIBUNAL-II, MUMBAI** MTNL Bhavan, 3rd Floor, Colaba Market, Colaba, Mumbai. R.P. No.241/2016

REGD.A/D/DASTI/AFFIXATION/BEAT OF DRUM & EXH.140

SALE PROCLAMATION

PUBLICATION/NOTICE BOARD OF DRT

(Rs. in Lakh)

V/s

SCHEDULE TO THE INCOME TAX ACT, 1961 READ WITH THE RECOVERY OF DEBTS AND BANKRUPTCY ACT, 1993.

State Bank of India Chembur Branch 1

.....Certificate Holders

M/s Velco Petrochemicals Pvt Ltd & OrsCertificate Debtors CD-1: M/s Velco Petrochemicals Pvt Limited, 2119, 4th Wing, 2nd floor, Obera Chandivali Firm Road, Chandivali, Andheri (East), Mumbai 400 072 or Row House No 27, Mound View CHS Ltd, behind Central Bank of India, Sion Trombay Road Mankhurd, Mumbai 400 088 or Plot No C/71, MIDC, Mahad, Distt: Raigad...

CD - 2: Mr. G.P Velu, Row House No. 27, Mound View CHS Ltd, behind Central Bank of India, Sion-Trombay Road, Mankhurd, Mumbai 400 088 CD - 3: Mrs Ratika G Velu. Row House No. 27. Mound View CHS Ltd. ehind Central

Bank of India, Sion-Trombay Road, Mankhurd, Mumbai 400 088. Whereas Hon'ble Presiding Officer, Debts Recovery Tribunal No. III Mumbai has

drawn up the Recovery Certificate in Original Application No. 243 of 2006 for recovery of Rs.96.58.017.56 with interest and cost from the Certificate Debtors and a sum of Rs. 8,62,94,116.10 (upto 30.07.2022) is recoverable together with further interest and charges as per the Recovery Certificate / Decree.

And whereas the undersigned has ordered the sale of property mentioned in the Schedule below in satisfaction of the said certificate.

And whereas a sum of Rs. 96,58,017.56 along with pendent-lite a nd furthe interest @ 14% p.a. with quarterly rests from the date of filing of application i.e. 09.08.2006 till payment and/or realization from Cds.

Notice is hereby given that in absence of any order of postponement, the property shall be sold on **19.09.2022 between 02:00 PM to 03:00 P.M.** (with auto extension clause in case of bid in last 5 minutes before closing, if required) by e-auction and bidding shal ake place through "On line Electronic Bidding" through the website of M/s. C1 India Pvt Ltd., Plot No. 301, Udyog Vihar, phase-2 ,Gurgaon, Haryana-122015 [Support Help Desk No. +91-124-4302020 / 21 / 22 / 23 / 24, Mobile No -7291981124/25/26; Contact Person : Mr. Hareesh Gowda - 9594597555.

For further details contact: Mr Subhash Saraswat, Chief Manager, Mobile

The sale will be of the property of the C.D above named as mentioned in the schedule below and the liabilities and claims attaching to the said property, so far as they have been ascertained, are those specified in the schedule against each lot / property.

The property will be put up for the sale in the lots specified in the schedule. If the mount to be realized is satisfied by the sale of a portion of the property, the sale shal be immediately stopped with respect to the remainder. The sale also be stopped if, before any lot is knocked down, the arrears mentioned in the said certificate, interest costs (including cost of the sale) are tendered to the officer conducting the sale or proof is given to his satisfaction that the amount of such certificate, interest and cost have been paid to the undersigned.

No officer or other person, having any duty to perform in connection with sale, eithe directly or indirectly bid for, acquire or attempt to acquire any interest in the property sold. The sale shall be subject to the conditions prescribed in Second Schedule of the Incor Tax Act, 1961 and the rules made there under and to the further following conditions

The particulars specified in the annexed schedule have been stated to the best of the information of the undersigned, but the undersigned shall not be answerable fo any error, mis-statement or omission in this proclamation.

The reserve price below which the property shall not be sold is Rs. 46,20,000/ (Rupees Forty Six Lakhs Twenty Thousand only)

The amount by which the bid is to be increased shall be Rs. 30,000/- (Rupees Thirty thousand only). In the event of any dispute arising as to the amount of bid. or as to the bidder, the lot shall at once be again put up to auction. The highest bidder shall be declared to be the purchaser of any lot. It shall be in the

discretion of the undersigned to decline/acceptance of the highest bid when the price offered appears so clearly inadequate as to make it inadvisable to do so. . The public at large is hereby invited to bid in the said E-Auction. The offers in a sealed envelope along with demand draft / pay order of any Nationalized Bank

Scheduled Bank along with EMD Amount Rs. 4,62,000/- (Rupees Four Lakhs Sixty Two Thousand only) should be deposited with the undersigned not later than by 4.30 p.m. on 14.09.2022. The demand draft/pay order should be drawn in favour of the "Recovery Officer, DRT-II, Mumbai in R.P No. 241 of 2016. The above amount/demand draft/pay order shall be refunded to the unsuccessfu bidders after due verification / submission of KYC documents. Attested photocopy of TAN/PAN card, Address Proof, Demand Draft/ Pay Order

shall be uploaded with the online offer. The last date for submission of online offers alongwith EMD and the other information/ details is 14,09,2022 by 4,30 p.m. The Physical inspection of the properties may be taken between 10.00 a.m. and 5.00 p.m. w.e.f. 12.09.2022 at the property site. The copy of PAN card, Address proof and identity proof, E-mail ID, Mobile No. and

declaration if they are bidding on their own behalf or on behalf of their principals. In the latter case, they shall be required to deposit their authority and in default their bids shall be rejected. In case of the company copy of resolution passed by the board members of the company or any other document confirming representation /attorney of the company and the receipt/counter foil of such deposit should reach to the said service provider or CH Bank by e-mail or otherwise by the said date and hard copy shall be submitted before the Recovery Officer-II, DRT-II, Mumbai or 14.09.2022 upto 4.30 p.m. In case of failure, bid shall not be considered. . The successful bidder shall have to deposit 25% of his final bid amount after

adjustment of EMD by next bank working day i.e. by 4.30 P.M. in the form o demand draft / pay order in favour of the 'Recovery Officer, DRT-II, Mumbai in R.P. No. 241 of 2016 or directly by way of RTGS/NEFT in the Account No. 30043253890 with State Bank of India, Fort Market Branch, Mumbai, IFSC Code No: SBIN0005347 of Recovery Officer, DRT-II, at Mumbai.

Once the bid is submitted it is mandatory for the bidder (s) to participate in the bidding process of the e-auction by logging in on the e-auction agency portal failing which the EMD shall be forfeited to the Government, if the undersigned 3. The purchaser shall deposit the balance 75% of final bid amount on or before 15th

day from the date of sale of the property. If the 15th day is Sunday or other Holiday, then on the first bank working day after the 15th day by prescribed mode as stated in para 6 above. In addition to the above, the purchaser shall also deposit poundage fee with Recovery Officer-II, DRT-II @2% upto Rs.1,000/- and @ 1% of the excess of said amount of Rs. 1,000/-through DD in favour of Registrar. DRT-II

In case of default of payment within the prescribed period, the deposit, after defraying the expenses of the sale, may, if the undersigned thinks fit, be forfeited to the Government and the defaulting purchaser shall forfeit all claims to the property or the amount deposited. The property shall be resold, after the issue of fresh proclamation of sale. Further the purchaser shall also be liable to make good of any shortfall or difference between his final bid amount and the price for which i

The property is being sold on "AS IS WHERE IS BASIS" AND "AS IS WHAT IS

The undersigned reserves the right to accept or reject any or all bids if foun $unreasonable\ or\ postpone\ the\ auction\ at\ any\ time\ without\ assigning\ any\ reason.$

`	No. of ots	Description of the property to be sold with the names of the co-owners where the property belongs to defaulter and any other person as co-owners.	Revenue assessed upon the property of any part thereof	Details of any other encumbrance to which property is liable	Claims, if any, which have been put forward to the property and any other known particulars bearing on its nature and value			
\mathbb{L}	1	2	3	4	5			
	1	Office Premises at Unit Not No. 2119, 2nd Floor, 4th Wing, Oberoi Estate, Garden Estate, Chandivali Farm Road, Off Sakhi Vihar Road, Chandivali, Andheri (East), Mumbai 400 072.	Available	Mortgaged Property	Not Available			
G	Given under my hand and seal on this 4 th day of August, 2022.							
ı	Sunil K Meshrai							